

## परिपत्रक क्रमांक 262

1983 मध्ये कार्याभ्यास गटाने बृहन्मुंबई विभाग, मुंबई व पुणे कार्यालयांच्या हिशोबाच्या पत्रकांची छाननी केली तेव्हा असे आढळून आले होते की, हिशोबाची पत्रके तपासण्याचे कामी सर्व लेखापालामध्ये एकसूत्रीपणा नाही. प्रत्येक लेखापाल परिपत्रक क्र. 9 मधील वजाती संबंधी टिपण/आढावे निरनिराळ्या प्रकारे नमूद करतात. तसेच मागणी नोटीसात ज्या वजाती मान्य झाल्या नाही त्यांचा उल्लेख करणे आवश्यक असतो. कारण त्यामुळे विश्वस्तांना नियम 32 (2) प्रमाणे आक्षेप अर्ज दाखल करण्यांस सुलभता प्राप्त होते. पूर्वीच्या मागणी नोटीसांत सर्व तपशील नमूद करण्यास पुरेशी जागा उपलब्ध होऊ शकत नव्हती. त्याकरीता एक निराळा नमुना तयार करण्यात येऊन तो या परिपत्रकासोबत जोडण्यात आला आहे. सर्व विभागीय कार्यालयांना खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-

1/- हिशोबाच्या पत्रकाच्या नमुना 9 क मधील रकमांत कुठल्याही प्रकारची खाडाखोड करू नये. तसेच वजातीचे आढावे काढण्याकरीता निराळ्या कागदाचा वापर करू नये. नमुना 9 क च्या मागील कोऱ्या भागात ज्या वजाती मान्य धरल्या जावू शकत नाही किंवा अंशात्मक रितीने मान्य धरल्या जावू शकत नाही किंवा काही नव्या प्रकारच्या वाढी असल्यास त्याचा आढावा नमूद करावा.

2/- मागणी नोटीसा पाठविताना त्या बरोबर सोबत जोडलेल्या नमुन्यात दर्शविल्याप्रमाणे ज्या वजाती मान्य धरल्या गेल्या नाहीत किंवा ज्या वजाती अंशात्मक रितीने मान्य धरल्या गेल्या नाहीत. तसेच नव्याने काही वाढी असल्यास त्याचा तपशील मागणी नोटीसच्या मागील कोऱ्या जागेत नमूद करावा. यापुढे मागणी नोटीसांचे फॉर्म छापून घेताना मागील बाजूस असा नमुना छापून घ्यावा.

3/- ज्या न्यासाचे बाबतीत नमुना 9 क मधील सर्व वजाती मान्य धरल्या गेल्या असतील व इतर काही वाढ ही नसेल अशा न्यासांच्या विश्वस्तांना मागणी नोटीसाच्या अशी मागील बाजूस अशी माहिती कळविण्याची आवश्यकता नाही.

सर्व सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयांनी परिच्छेद 1 ते 3 मधील सूचनांची त्वरित अंमलबजावणी करावी.

मा.मु.टुले,  
धर्मादाय आयुक्त,  
महाराष्ट्र राज्य, मुंबई.

दिनांक :- 20 ऑगस्ट, 1981